

तालुका, जिल्हा / महानगरपालिका,
विभागीय, मंत्रालय स्तरावरील लोकशाही
दिन अंमलबजावणीबाबत एकत्रित आदेश.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: प्रसुधा १६१३/६२८/प्र.क्र.१९४/१३/१८-अ

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,

तारीख: १६ जानेवारी २०१४

वाचा -

- १) शासन परिपत्रक क्रमांक: प्रसुधा १०९९/सीआर-२३/९९/१८-अ, दि. २९.१२.१९९९
- २) शासन परिपत्रक क्रमांक: मंलोदि-१००५/प्र.क्र.२/०५/१८-अ, दि. २७.९.२००५
- ३) शासन परिपत्रक क्रमांक: प्रसुधा-२०११/ प्र. क्र. १८९/११/१८-अ, दिनांक २६.०९.२०१२

शासन परिपत्रक

उपरोक्त संदर्भाधीन क्र. ३ च्या परिपत्रकान्वये विविध स्तरावरील लोकशाही दिन राबविण्याबाबत शासनाचे निर्देश देण्यात आले आहेत. लोकशाही दिनाचा आढावा, लोकशाही दिनी अधिकाऱ्यांची अनिवार्य उपस्थिती व तालुका लोकशाही दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष याबाबत पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

२. पालक मंत्री व पालक सचिव यांच्याकडून लोकशाही दिनाचा आढावा :

पालक मंत्री व पालक सचिवांनी ते जेव्हा संबंधित जिल्हयाच्या दौऱ्यावर जातील तेव्हा त्यांनी लोकशाही दिनाचा आढावा घ्यावा. तसेच लोकशाही दिनाच्या दिवशी प्रशासकीय विभागाच्या विभागीय सचिवांनी कोणतीही बैठक आयोजित करू नये.

३. लोकशाही दिनी गैरहजर राहणा-या अधिका-यांबाबत करावयाची कारवाई

तालुका / जिल्हाधिकारी / महानगरपालिका / विभागीय / मंत्रालय स्तरावरील लोकशाही दिनी हजर राहणे आवश्यक असलेल्या अधिकाऱ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव हजर राहणे शक्य नसल्यास त्याकरिता त्यांनी खाली नमूद केल्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी.

लोकशाही दिन	संबंधित अधिकारी
तालुका लोकशाही दिन	जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी / महानगरपालिका लोकशाही दिन	विभागीय आयुक्त
विभागीय आयुक्त लोकशाही दिन	संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांचे सचिव
मंत्रालय लोकशाही दिन	मुख्य सचिव

वरीलप्रमाणे परवानगीशिवाय जे अधिकारी गैरहजर राहतील त्यांच्या विरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त / विभागीय आयुक्त यांनी संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाला पाठवावा. त्यानुसार त्या विभागाने संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग विषयक नियमानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करावी.

४. लोकशाही दिन कार्यक्रम अध्यक्ष :

तालुका “लोकशाही दिन” कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसिलदार असतील. परंतु ज्या तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांचे मुख्यालय आहे तेथे लोकशाही दिन कार्यक्रम उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात यावा.

५. या परिपत्रकास महासंचालक, माहिती व जनसंपर्क महाराष्ट्र शासन यांनी व्यापक प्रसिध्दी द्यावी.

६. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०११६११५०२१५००७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

ज. स. सहारिया
मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. विरोधी पक्षनेता विधानसभा / विधान परिषद
 २. सर्व मा. संसद सदस्य / विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य
 ३. मा. राज्यपाल यांचे सचिव,
 ४. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
 ५. सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई,
 ६. मा. मुख्य सचिव यांचे उप सचिव,
 ७. सर्व विभागीय आयुक्त,
 ८. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई / पोलीस महानिरीक्षक,
 ९. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
 १०. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई, **
 ११. सचिव, निवडणूक आयोग, मुंबई,
 १२. सर्व जिल्हाधिकारी /सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
 १३. सर्व मनपा आयुक्त /पोलीस आयुक्त / सर्व पोलीस अधिक्षक
 १४. प्रबंधक, मूळ व न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई, **
 १५. प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई, **
 १६. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
 १७. सर्व जिल्हा माहिती अधिकारी
 १८. सर्व तहसिलदार
 १९. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (यांना प्रसिध्दीसाठी),
 २०. ग्रंथालय विधानमंडळ सचिवालय (५ प्रती)
 २१. निवड नस्ती/१८अ
- (** पत्राने)